

पादत्राण (पाद + त्राण) n. dass. *ĠAṬĀDB.* im *ĀKDR. SUĀR.* 2, 79, 12.
 पाददारिका, °दारी s. u. दारक, दारी.
 पाददाह (पाद + दाह) m. *Brennen in den Füßen* *SUĀR.* 1, 236, 19.
 360, 9. Nach *WISB* 255 ein sehr quälendes und schwer zu heilendes
 Leiden in Indien.
 पादधावनिका (von पाद + 2. धावन) f. *Sand zum Abreiben der Füße* (!)
VJUP. 216.
 पादनख (पाद + नख) m. *Nagel am Fusse* *Verz. d. Oxf. H.* 81, a, 20.
 पादनालिका (पाद + ना°) f. *Fussring* (ein Schmuck) *H. ç.* 134.
 पादनिचत् (पाद + नि°) adj. *गायत्री ein defectives Metrum, bei wel-*
chem jedem Pāda eine Silbe fehlt, RV. PRĀT. 16, 12. *ĀHANDAS* in *Verz.*
d. B. H. 99, 7 v. u. fehlerhaft °निचत् *COLBR.* *Misc. Ess. II,* 132.
 पादनिष्क m. = पन्निष्क *P.* 6, 3, 56, *Vārt.*
 पादन्यास s. u. न्यास und vgl. auch *Spr.* 1739.
 1. पादप (पाद + 1. प) m. *ÇĀNT.* 3, 6. *Pflanze, insbes. Baum (mit dem*
Fusse, d. i. mit der Wurzel, trinkend) *AK.* 2, 4, 1, 5. *TRIK.* 3, 3, 277. *H.*
 1114. an. 3, 445 (lies द्रो st. द्रौ). *MED.* p. 21 (lies पादपीठे द्रौ). *HALĀJ.*
 2, 22. *मधुदेहं डुहेद्राष्ट्रं धमरा इव पादपम्* *MBH.* 12, 3305. (पुरीम्) सर्वस्तु
 कुसुमैः पुण्यैः पादपैरुपशामिताम् *INDR.* 2, 1. *M.* 8, 246. *DAÇ.* 1, 16. *SUĀR.*
 1, 22, 15. 374, 13. *ÇĀK.* 8, 23. 104. *RAGH.* 2, 34. *VARĀH. BRH.* S. 45, 31. 54,
 31. 74, 2. *BRĀHMA-P.* in *LA.* 52, 11. *निरस्तपादपे देशे एराण्डे ऽपि हुमायते*
Hir. I, 63. Am Ende eines adj. comp. f. *घ्रा HARIV.* 3925. *R.* 5, 16, 22.
RAGH. 11, 52.
 2. पादप (पाद + 2. प) 1) *Fussbank* *TRIK.* 3, 3, 277. *H.* an. 3, 445. *MED.*
 p. 21. *HĀR.* 265. — 2) f. *घ्रा Fussbedeckung, Schuh* *TRIK.* *H.* an. *MED.*
 3. पादप = पादपैः कृतम् (संज्ञायाम्) *P.* 4, 3, 119. n. *Sch.*
 पादपखण्ड (1. पादप + ख°) m. *Baumgruppe* *KĀÇ.* zu *P.* 4, 2, 38.
 पादपङ्क्ति (पाद + प°) f. *eine Reihe von Fussstritten, Fussspuren:* त-
 स्य °तिमन्वेषयन् *PAÑĀT.* 35, 13. — Vgl. *पदपङ्क्ति.*
 पादपरुक्षा (1. पादप + रुक्ता) f. *Schlingpflanze, Schmarotzerpflanze*
RĀĀN. im *ĀKDR.*
 पापपालिका (पाद + पा°) f. *Fussring* (ein Schmuck) *H. ç.* 135.
 पादपाश (पाद + पाश) 1) m. *Fussfessel, Fusskette* *H.* 1229. 1251. —
 2) f. *ई a)* dass. *MED.* ç. 37. — *b)* = खडुका *MBD.* *खडुका* (vulg. *खेडुया*)
ĀKDR. nach *ders. Aut. Fusssteppich* *WILS.*
 पादपीठ (पाद + पीठ) n. *Fussbank* *TRIK.* 3, 3, 277. *H.* 718. 61. an. 3,
 445. *MED.* p. 21. *MBH.* 1, 7244. *R. GORR.* 2, 32, 8. *RAGH.* 17, 28. *VIKR.*
 60. *RĀĀG-TAR.* 1, 80. *PAÑĀT.* 223, 2. *PRAB.* 23, 7.
 पादपीठिका (vom vorherg.) f. *das Gewerbe eines Barbiers u. s. w.* *ÇAB-*
DAM. im *ĀKDR.* und bei *WILS.* a *white-stone* (*Weissstein, Granulit*) *WILS.*
 पादपीठो f. *Schuh* *H. ç.* 134. Viell. ist °पीठो zu lesen; vgl. *पादवीथी.*
 पादपूरण (पाद + पू°) 1) adj. *das Versglied füllend:* निपात *RV. PRĀT.*
 12, 8. *VS. PRĀT.* 8, 54. — 2) n. *das Füllen des Versgliedes* *P.* 8, 1, 6. *AK.*
 3, 5, 5. *TRIK.* 3, 3, 465.
 पादप्रतिष्ठान (पाद + प्र°) *Fussbank* *MBH.* 12, 1455.
 पादप्रधारण (पाद + प्र°) n. *Fussbedeckung, Schuh* *ĀKDR.* *WILS.*
 पादप्रकार (पाद + प्र°) m. *Fussstritt* *R.* 4, 9, 22. *KĀVJADR.* 113, 4 v. u.
Spr. मौनी पादप्रकारे ऽपि.

पादबद्ध (पाद + बद्ध) adj. *durch Versviertel gebunden, zusammenge-*
halten: °गायत्र्यादिच्छन्दस् *MADHUS.* in *Ind. St.* 1, 14, 8.
 पादबन्ध (पाद + बन्ध) m. *Fussfessel* *HALĀJ.* 2, 68. *MBH.* 8, 2586. *fg.*
 पादबन्धन (पाद + ब°) n. 1) dass.: दार्वैः पादबन्धनैः *AK.* 2, 9, 76. *H.*
 1255. — 2) *Viehstand* *AK.* 2, 9, 58.
 पादभाग (पाद + भाग) m. *Viertel:* °भागैस्त्रिभिः *drei Viertel* *MBH.* 2, 204.
 पादभाज् (पाद + भाज्) adj. *ein Viertel von Jmd besitzend, nur ein*
Viertel von Jmd seiend: न चापि पादभाक्कृष्णः पाण्डवानो नृपात्तम । ध-
 नुर्वेदे च शीर्षे च धर्मे वा *MBH.* 3, 15216. युद्धे राधेयस्य न पादभाक् 1, 7408.
 पादमिश्र = पन्मिश्र *P.* 6, 3, 56.
 पादमुद्रा (पाद + मु°) f. *Fussabdruck, Fussspur; Anzeichen* überh.: व-
 न्धकीपादमुद्राङ्कं चारु प्रावरणादि *RĀĀG-TAR.* 4, 669. ब्रह्मकृत्यापादमुद्रा
 पादमुद्रानुपायिनी 103.
 पादमूल (पाद + मूल) n. 1) *die Wurzel des Fusses, tarsus* *H.* 616
(Ferse *RANTIDEVA; s. HALL* in *Journ. of the Am. Or. S.* 6, 341, N.). *BuĀG.*
P. 2, 1, 26. युवां वामं न चार्क्यः — पादमूले मधुद्विपः 7, 1, 37. सा पादमूले
 कैकेय्या मन्यरा निपपात ह *R.* 2, 78, 25. *Spr.* 231. In ehrfurchtsvoller
 Sprechweise ist Jmds पादमूल (vgl. पाद 1. am Ende) so v. a. die Person
 selbst: जगामानिलवेगेन पादमूलं मकात्मनः *R.* 1, 54, 6. 4, 18, 19. देवपाद-
 मूलं इष्टमिच्छति *PRAB.* 30, 5. देवेश्वरस्वामिनः पादमूलाद्वाप्तपञ्चमकाश-
 ब्द° *Inschf.* in *Journ. of the Am. Or. S.* 6, 339, 1. — 2) *der Fuss eines*
Gebirges: किमवत्पादमूल *KĀTHĀS.* 1, 27.
 पादप (von पाद) पादपते *die Füße ausstrecken* *DHĀTUP.* bei *West.*
 379, b, 13.
 पादरत्न (पाद + रत्न) m. *Fussbeschützer; pl. bewaffnete Männer, die in*
der Schlacht zur Seite eines Elefanten gehen, um dessen Füße vor Ver-
wundungen zu schützen, *MBH.* 4, 2092. 2098. 5, 5264. 6, 691. 1769. 4267.
 16, 212. *DRAUP.* 8, 10. *HARIV.* 4680. 13487.
 पादरत्नण (पाद + र°) n. *Fussbedeckung, Schuh* *H.* 914 (v. l. °रत्नि-
 का). an. 3, 445. *HALĀJ.* 2, 156.
 पादरजस् (पाद + र°) n. *der Staub der Füße:* येषामकम् — न पाद-
 रजसा तुल्यः *N.* 4, 6. *MĀLAV.* 11, 20. ममोत्तमाङ्गे त्वत्पादरजसा यदिहास्पदम् ।
 कृतं तेनैव न प्राप्तं किं मया पद्मेश्वर ॥ *MĀRĀ.* *P.* 24, 18.
 पादरज्जु (पाद + र°) f. *Fussfessel* (für Elefanten) *ĠAṬĀDU.* im *ĀKDR.*
 पादरथो (पाद + रथ) f. *Schuh* *TRIK.* 2, 10, 12. *H. ç.* 134. *HĀR.* 74.
 पादरोक्षण (पाद + रो°) m. *der indische Feigenbaum* *RĀĀN.* im *ĀKDR.*
 पादलेप (पाद + लेप) m. *Fussalbe* *MĀRĀ.* *P.* 61, 15. 19.
 पादवत् (von पाद) adj. *mit Füßen begabt:* शरीर *AV.* 11, 8, 11. पाद-
 वतो वरः *R. GORR.* 2, 107, 19. ब्राह्मणो ऽपि मरुत्क्षेत्रं लोके चरति पाद-
 वत् *MBH.* 13, 6618.
 पादवन्दन (पाद + व°) n. *Verehrung der Füße, ehrfurchtsvolle Ver-*
ehrung: कुर्याच्छुश्रुयोः °नं भर्तृत्परा *JĀĀN.* 1, 83.
 पादवल्मीक (पाद + व°) m. *Elephantiasis* *H.* 465. *HALĀJ.* 2, 449.
 पादविकै m. = पद्वी धावति *Wanderer, Reisender* *P.* 4, 4, 87.
 1. पादविग्रह (पाद + वि°) m. an der Stelle: ये च विश्वमधीयन्ते बद्ध-
 धा पादविग्रहैः *HARIV.* 12030 wohl *Bez. einer Art des Lesens, bei der die*
Versteile sorgfältig auseinandergehalten werden; vgl. *पदविग्रह, पाद-*
संज्ञिता.